CIN: L22219MH1987PLC042083



30th May, 2024

The General Manager Corporate Relations Department BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai 400 001

Scrip Code: 526325

The General Manager The National Stock Exchange of India "Exchange Plaza", C-1, Block 'G' Bandra Kurla Complex Bandra (East) Mumbai 400 051

Scrip Code: ORIENTLTD

Dear Sir(s),

Sub.: Regulation 47(1)(b) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 (1)(b) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed herewith please find the Newspaper publication of the Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2024, published in the following newspaper on Thursday, 30th May, 2024:

- 1. Free Press Journal
- 2. Navshakti Newspaper

Kindly take the same on record.

Thanking you Yours faithfully For ORIENT PRESS LIMITED

SHUBHANGI LOHIA LOHIA

Digitally signed by SHUBHANGI Date: 2024.05.30 13:51:28 +05'30'

Shubhangi Lohia

Company Secretary & Compliance Officer

Encl: as above



WHEREAS



CIN-L22219MH1987PLC042083 Registered Office: L-31, MIDC Tarapur Industrial Area, Boisar- 401 506, Dist. Palghar (Maharashtra) Website: www.orientpressltd.com, Email: share@orientpressltd.com.

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

Audited ,765.79 128.78	31.12.2023 Unaudited 4,336.14 (67.87)	Audited	Audited 17,051.31 (130.30) (130.30)	Audited 17,171.72 (441.85)
,765.79 128.78 128.78	4,336.14 (67.87)	4,869.95 74.58	17,051.31 (130.30)	17,171.72 (441.85)
128.78 128.78	(67.87)	74.58	(130.30)	(441.85)
128.78			, ,	,
	(67.87)	74.58	(130.30)	(441.85)
00.47				,
96.17	(55.98)	55.82	(106.15)	(338.51)
94.62	(54.41)	57.14	(102.30)	(332.09)
,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00
-	ı	-		5,917.64
0.96 0.96	(0.56) (0.56)	0.56 0.56	(1.06) (1.06)	(3.39) (3.39)
	0.96	0.96 (0.56)	00.00 1,000.00 1,000.00	00.00 1,000.00 1,000.00 1,000.00

- (1) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website, www.orientpressItd.com
- (2) The above Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and thereafter have been approved by the Board of Directors at their meeting held on May 28, 2024.
- (3) The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and other recognized accounting practices and policies to the extent applicable

(4) The Previous period / year figures have been regrouped, rearranged and recasted, wherever necessary to make them comparable.

Date: May 28, 2024 Place · Mumbai

On behalf of the Board of Directors For Orient Press Limited R.V. Maheshwari Chairman & Managing Director DIN:00250378

Public Notice

CHAITANYA ÚMESH KALYANPUR with the consent and confirmation his brother MR. EKNATH UMESH KALYANPUR has agreed to sell the Property, more particularly described in the Schedule hereunder written to my client/s. free from all encumbrances and with clear marketable title Any person/s having any claim/s in respect of the said Property or any part thereof by way of sale, inheritance, exchange, mortgage, charge, lease tenancy, license, lien, gift, trust, lispendens, maintenance, possession, easement, or otherwise howsoever is requested to make the same known to undersigned at address mentioned below, alongwith the certified true copy of the necessary documents to substantiate such claim/s, within 10 (Ten) days, from the publication of this notice, failing which the claim/s, if any, of any person/s not lodged within said stipulated period shall be considered as willfully abandoned waived and given away by said person/s.

SCHEDULE OF SAID PROPERTY Residential Flat No. D/5, admeasuring 732 sq.ft. of carpet area on the 3rd Floor of the Building known as "Deep-Lakshmi" constructed on land bearing land bearing Cadastral Survey No. 286B of Mahim Division, situated at Prabhadevi, Mumbai 400025 together with 5 fully paid up shares of Rs.50/each bearing distinctive Nos. 41 to 45 (both inclusive) vide Share Certificate No.57 dated 21 st September, 1971 issued by Deep-Lakshmi Cooperative Housing Society Limited.

Dated this 30th May, 2024 Nitin Tabhane (Advocate)

C/1102. Shree Sharnan, Kanakia Beverly Park Road Opp. 7/11 Scholastic School, Mira Road

(East) 400017 Mob. No. 9823241851 Email: nitin.t01@gmail.com

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR SOMERSET ESTATE PRIVATE LIMITED OPERATING IN REAL ESTATE SECTOR AT MAHARASHTRA ation (1) of regulation36A of the Insolvency and Bankru rd of India RELEVANT PARTICULARS

т.	Name of the corporate debtor	Somerset Estate Private Limited
	along with PAN/ CIN/ LLP No.	CIN - U70102MH2008PTC181222
2.	Address of the registered office	Bhupati Chambers, 5th Floor 13, Mathew Road,
		Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400004
3.	URL of website	Not Available
4.	Details of place where majority	Flat No. 4A & 4B, 4th Floor, Somerset Place CHS
	of fixed assets are located	Ltd., 61/D, Vivek Ashish Lane, Next to Sophia
		College, Bhulabhai Desai Marg, Mumbai-400 026.
5.	Installed capacity of main	Corporate debtor owns two combined residential
	products/ services	flats at the above said location.
6.	Quantity and value of main	Nil
	products/ services sold in last	
	financial year	
7.	Number of employees/ workmen	Nil
8.	Further details including last	Will be shared vide electronic means on requisition
	available financial statements	from the interested persons.
	(with schedules) of two years,	
	lists of creditors, relevant dates	
	for subsequent events of the	
	processare available at :	
9.	Eligibility for resolution applicants	The eligibility criteria are mentioned in the detailed
	under section 25(2)(h) of the	Expression of Interest process document which can
	Code is available at:	be sought by email to cirp.somerset@aegisipe.com
		/harishkant2007@gmail.com
10.		14 June 2024
	of interest	
11.		24 June 2024
	prospective resolution applicants	
12.		29 June 2024
	objections to provisional list	
13.		09 July 2024
	prospective resolution applicants	
14.	Bata at local at illianination	14 July 2024
	memorandum, evaluation matrix	
	and request for resolution plans	
	to prospective resolution	
	applicants	
15.	Last date of submission of	13 August 2024

resolution plans

16. Process email id to submit EOI Date: 30.05.2024

Regards, Harish Kant Kaushil Resolution Professional of Somerset Estate Private Limiter (Company under CIRP vide NCLT order dated 97th March 2024 Registration No. IBBI/IPA-001/IP-P01469/2018-19/12340

Authorization for Assignment valid till 29th November 202 Address: 106, 1st Floor, Kanakia Atrium 2, Cross Road A, Behind Courtyard Marrio Chakala, Andheri East, Mumbai - 40009 Email id: cirp.somerset@aegisipe.com.harishkant2007@gmail.co

Andheri (E), Mumbai 400093 The Greater Bombay Co-operative Bank I

POSSESSION NOTICE

The undersigned being the Court Commissioner appointed in Criminal M.A. Nos. 421 of 2023 vide by order dated 20th March, 2023 passed by the Hon'ble Chief Judicial Magistrate – Thane, to deliver physical possession of the Secured assets i.e. situated at Land admeasuring about 630 sq.meters alongwith construction thereon admeasuring about 7504.50 sq.ft known as Raj Niwas Bungalow on survey nos. & sub division 369 plot nos. 29, old survey nos. 117, Hissa nos. 2/1, 2/2 at Village – Ghokiware, Taluka – . Vasai, Dist – Palghar 401 208 to The Greater Bombay Co-operative Bank Ltd., under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as "SARFAESI Act").

The Greater Bombay Co-operative Bank Ltd had issued notice under section 13(2) of SARFAESI Act to M/s. Omkar Petroleum (hereinafter referred to as the "Borrower") on 1st August, 2022 in respect of the financial assistance granted to the Borrower by The Greater Bombay Co-operative Bank Ltd. and calling upon the Borrower to make payment of the outstanding dues aggregating amounting to Rs. 3,25,60,979/- (Rupees Three Crores Twenty Five Lakhs Sixty Thousand Nine Hundred Seventy Nine Only) as on 31.07.2022 together with further interest, any other costs, charge and expenses within a period of 60 days from the date of this notice.

The Borrower failed to comply with the terms of the said Notice, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken physical possession of the property described herein below as per the SARFEASI Act 2002 & Order dated 20th March, 2023 passed by Chief Judicial Magistrate, Thane.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below as per the SARFEASI Act 2002 & Order dated 20th March, 2023 passed by Chief Judicial Magistrate, Thane on this the Monday, 27th day of May of the

The borrower in particular and the public in general is here by cautioned not to deal with the property and the any dealings with the property will be subject to the charge of the The Greater Bombay Co-op Bank Ltd for an amount Rs. 3.25.60.979/- (Rupees Three Crores Twenty Five Lakhs Sixty Thousand Nine Hundred Seventy Nine Only)

DESCRIPTION OF THE PROPERTY

Land admeasuring about 630 sq. meter along with construction thereon admeasuring about 7504.50 sq.ft known as Raj Niwas Bungalow on Survey No. & sub Division 369/Plot No. 29, Old Survey No. 117, Hissa No. 2/1, 2/2 at Village Gokhiware, Tal. Vasai dist Palghar - 401 208

Date: 27.05.2024

Sd/

Court Commissioner
Appointed in Criminal M.A. Nos. 421 of 2023 passed by Hon'ble Chief Judicial Magistrate - Thane,

Branch Office: ICICI Bank LTD., Office Number 201-B, 2nd Floor, Road No.1

PUBLIC NOTICE

Branch Office: ICICI Dalik Ltd., Cinco Bank Ltd., Cinco B

Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No.1 Plot No. B3, WIFI IT Park, Wagle Industrial

The following borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). A notice was issued to them under Section 13 (2) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act-2002 on their last known addresses, however it was not served and hence they are hereby notified by way of this public notice.

 Sr. No.	Name of the Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ (Loan Account Number) & Address	Property Address of Secured Asset/ Asset to be Enforced	Date of Notice Sent/ Outsta- nding as on Date of Notice	NPA Date
1.	Bhavna Ramji Vira & Prashant Bipin Vora/ Flat No. F-9 2nd Floor Block F, Door No. 9/51, Pragat, Pragat Apartment, 2nd Street Kk Road Venkatapur Ambattur 638/2A Chennai- 600053/ LBCHE00006219044 & LBPUN00006006092	Schedule "A" (Total Property) All That Piece and Parcel of Vacant Land Situate in Ambattur Village Bearing R.S.Ngs. 638/2A and 638/2B Totally Measuring 14 Grounds and 2140 Sq.ft., Bearing Panchayat Door No.6, Assessment No. 599 To 604, Situated in Kallikuppam Road, 12th Lane, Venkatapuram, Ambattur Taluk, Tiruvallur District, and Bounded on The:- North By: Shiv Chand Daga's Bungalow, South By: S.M.Patel Road, East By: Gupta Bungalow Bearing Door No. 51, Kallikuppam Road, West By: Kalyanapuram Road Situate Within The Registration District of North-Chennai and Sub-Registration District Schedule 'B' (Property Conveyed) All That Piece and Parcel of Residential Flat No. F-9, 2nd Floor Admeasuring 579.16 Sq.ft., in Block- F, Door No. 9/51, Pragati Nagar, Kk.road, 2nd Street, Venkatapuram, Ambattur Village, Chennai Together With Undivided 579.16 Sq.ft., 55600 Sq.ft., Share in The Piece and Parcel of Land Having an Extent of 14 Grounds and 2140 Sq.ft., Comprised in Survey No. 638/2a and 2B Forming Part of The Property Sct Out In The Schedule - A Hereinaove Working Out To 372.5Sq.ft., of Undivided Share Together With Electrical Connections, Common Rights To Use Stair Case, Terrace, Well, Water Pipes and Sewage Lines, E B	26/04/2024 Rs. 18,59,637/-	01/02/ 2024

Connection No: 434-002-47 Property Tax Assessment No: 07-081-00728-000. The steps are being taken for substituted service of notice. The above borrower/s and/or their guarantors (as applicable) are advised to make the payments of outstanding within period of 60 days from the date of publication of this notice else further steps will be taken as per the provisions of Securitisation and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Date: May 30, 2024 Place: Pune

Authorized Office

Description of Secured Assets

SCHEDULE OF OUTSTADING LOAN AMOUNT

Title Deed No /

Public Notice

NOTICE is hereby given tha Mr. Suresh D. Kokal & Mrs. Kancha Suresh Kokal, the Owner of five fully paid up shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 86 to 90 issued vide Share Certificate No. 24 by Usha Naga Premises Cooperative Society Ltd. and flat bearing no. C/305 in Usha Naga Building situated at Opp. Gokul Hotel S.V.P. Road, Borivli [West], Mumba 400 092 has lost and/or misplaced the Original Share Certificate issued by the

Any person or persons claiming an right, title or interest of whatsoever nature to or against the said property o portion thereof by virtue of or under the said Share Certificate, are hereby required to inform the undersigned i writing having office at Office No.14
1st Floor, Star Trade Center
Chamunda Circle, Sodawala Lane
Borivii (West), Mumbai 400 092, within 14 days from date of publication hereo together with supporting Documents failing which such claim, if any, shall be considered as waived and So proceed for issue of Duplicate

Dated this 30th Day of April, 2024

TUSHAR V. SHAH. FOR SHAH & ASSOCIATES Advocates

MUMBAI DISTRICT CENTRAL CO-OP. BANK LTD. Head Office: Mumbai Bank Bhavan, 207, Dr. D. N. Road, Fort, Mumbai 400 001.

Phone: (022) 2261 7154-59 Fax: (022) 22671527 E Mail: mumbai@mumbaidistrictbank.com, Website: www.mdccbank.com

REGISTERED POST A./D. MDCC/TRPT-AGROIND/SARFAESI/2024/2/12940

May 22, 202

NOTICE TO BORROWER / CO-BORROWER / MORTGATORS (Notice U/s. 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002)

- Tirupatee Agro Industries Pvt. Ltd.
- Mrs. Asha Padmakar Patil (W/O Padmakar Patil) Mr. Padmakar Madhavrao Patil
- Mr. Ashish Padmakarrao Patodekar
- Tirupatidev Staple Industries LLP Tirupatinath Grain Industries LLP
- Tirupatinath Multigrain Industries Pvt. Ltd.

Address: - Tirupatee Agro Industries Pvt. Ltd. Plot No. F/35, Chincholi MIDC Industrial Area, Taluka - Mohol, Solapur - 413255.

Ref: - Demand of outstanding of aggregating amount of Rs.109,91,06,680/- (Rupees On Hundred and Nine Crore Ninety One Lakhs Six Thousand Six Hundred and Eight Only) due and payable by you as on 30/04/2024.

Dear Madam / Sirs

You are the Borrower's /Co-borrower's and /or Mortgagor's for the abovementioned loa facility and aware that Mumbai District Central Co-Op. Bank Ltd. (hereinafter referred to a "the Bank") had sanctioned/ disbursed to you the said Loan facilities mentioned as below of the terms and conditions specifically mentioned in the sanction letter as mentioned in the table here below, which were duly accepted by you

Sr. No.	Loan Sanction Ref. No.	Date of Sanction	Type of Facility	Amount (Rs.)
1.	MB/Corporate Loan Dept/ F – Tirupatee Agro Unit - 2/2023-24/637	31/05/2023	Medium Term & Working Capital and Cash Credit	37,50,00,000/- 14,00,00,000/-
2.	MB/Corporate Loan Dept/ F – Tirupatee Agro Unit - 3/2023-24/639	31/05/2023	Medium Term & Working Capital and Cash Credit	35,00,00,000/- 20,00,00,000/-
			Total Rs.	1,06,50,00,000/-

- You along with Mortgagors have jointly and severally created registered mortgage properties as specifically mentioned in the Schedule in favor of the Bank and also exe the security documents in favor of the Bank along with the execution of other loan documen We regret to state that the conduct and operation of your above mentioned accounts have n
- been satisfactory and that you have not adhered to the terms and conditions of Los Agreement & sanction Letters. We have to state that your loan accounts have been classified as Non-Performing Asset (NPA) on 28/02/2024 as per the norms of Reserve Bank of India (RBI). The following sum is due and payable by you as on 30/04/2024.

Sr. No.	Particulars	Amount (Rs.)
1.	Principal Outstanding	103,48,31,382/-
2.	Rate of Interest	12.50%
3.	Interest Pending	6,42,75,298/-
	Total Outstanding Rs.	109,91,06,680/-

• Refer Schedules of Outstanding - Loan A/cs, wise as appended below The aforesaid amount of Rs. 109,91,06,680/- (Rupees One Hundred and Nine Crore Ninety One Lakhs Six Thousand Six Hundred and Eighty Only) shall carry applicable interest with

deemed fit and necessary under the provisions of the said Act.

monthly rests and penal interest, charges till payment and/or realization This notice is being issued to you being Borrower / Co-borrowers as well as Mortgagors of the loan facility and others being Mortgagors by the undersigned who is the competent officer and in whose favor the Bank has delegated the powers to issue notices and do all acts

- We have to instruct you that under section 13 (13) of the said Act you are restricted not to deal with and/or dispose-off the aforesaid mortgaged property from the date of this notice without our prior written consent. We have to inform you that in the event of you disposing off the secured assets, such transactions will be considered null and void as per the said Act and apart from that we will initiate both civil and criminal proceedings against all of you jointly
- Under the aforesaid circumstances we call upon you to pay to us the aggregate sum of Rs. 109,91,06,680/- (Rupees One Hundred and Nine Crore Ninety One Lakhs Six Thousand Six Hundred and Eighty Only) as on 30/04/2024 within 60 days from the date of receipt of this notice failing which, please take note that we shall be constrained to take recourse under the provisions of the said Act against both of you or any of you and interalia to take possession of the moveable and immovable properties charged to us as mentioned herein above and their sale either by private treaty and/or enforce the securities created there under entirely at your risk as to the costs and consequences thereof

Yours faithfully For Mumbai District Central Co-Op. Bank Ltd. Sd/-Mr. Samir B. Mhapuskar

- 1	1		
)24	1.	An Industrial Plot bearing No.F-32, admeasuring 8000 Sq. Meter, together with factory building, office building, plant & Machineries, industrial shed, godowns, messuages, tenements and other structures at Chincholi Industrial Area, MIDC, Village – Chincholi, Taluka – Mohol, District – Solapur	M/s. Tirupatidev Staple Industries LLP
ets		By East : Plot No.F/33 By West : MIDC Road 30 Meters – R/W By South : MIDC Road 30 Meters – R/W By North : Plot No.F-32/1	
	2.	An Industrial Plot bearing No.T-08, admeasuring 4266 Sq. Meter, together with factory building, office building, plant & Machineries, industrial shed, godowns, messuages, tenements and other structures at Chincholi Industrial Area, MIDC, Village – Chincholi, Taluka – Mohol, District – Solapur	M/s. Tirupatidev Staple Industries LLP
		By East : Plot No.T-9, By West : Plot No.T-2, By South: Plot No.B.B. Dharfal – Kondi – 3o Mtr. Rd., By North: MIDC Boundary	
ne	3.	An Industrial Plot bearing No.F-33, admeasuring 10000 Sq. Meter, together with factory building, office building, plant & Machineries, industrial shed, godowns, messuages, tenements and other structures at Chincholi Industrial Area, MIDC, Village – Chincholi, Taluka – Mohol, District – Solapur	M/s. Tirupatinath Grain Industries LLP
an as on the		By East : Plot No.F/34 By West : Plot No.F/32 and F-32/1 By South : MIDC Road 30 Meters – R/W By North : MIDC Boundary	
	4.	An Industrial Plot bearing No.K-25 admeasuring 640 Sq. Meter, together with factory building, office building, plant & Machineries, industrial shed, godowns, messuages, tenements and other structures at Chincholi Industrial Area, MIDC, Village – Chincholi, Taluka – Mohol, District – Solapur	Tirupatinath Multigrain Industries Pvt. Ltd.
_		By East : Amenity No.11 By West : Plot No.K-26 By South : MIDC Wide Strip By North : MIDC Road R/W. 25 Meter	
on ted	5.	An Industrial Plot bearing No.K-26, admeasuring 640 Sq. Meter, together with factory building, office building, plant & Machineries, industrial shed, godowns, messuages, tenements and other structures at Chincholi Industrial Area, MIDC, Village – Chincholi, Taluka – Mohol, District – Solapur	Tirupatinath Multigrain Industries Pvt. Ltd.
nts. not oan		By East : Plot No.K-25 By West : Plot No.K-27 By South : MIDC Wide Strip By North : MIDC Road R/W. 25 Meter	

SCHEDULE OF OUTSTADING LOAN AMOUNT

A) Loan Facility -MB/Corporate Loan Dept / F - Tirupatee Agro Unit - 2/2023-24/637, dated

Sr. No.	Particulars	Amount (Rs.)	Amount (Rs.)
1.	Facility Type and Amount	37.50 Crore M-TL	<u>14 Crore</u> WC – CC
2.	Principal Outstanding	37,49,11,000/-	13,99,99,531/-
3.	Rate of Interest (As per Sanction Letter)	12.50%	12.50%
4.	Repayment Type	Quarterly Installment	Monthly Interest And Principal repayment at the end of Tenure
5.	Interest Pending	2,33,67,741/-	88,28,568/-
	Total Outstanding Rs.	39,82,78,741/-	14,88,28,099/-

B) Loan Facility - MB/Corporate Loan Dept / F - Tirupatee Agro Unit - 3/2023-24/639, dated 31/05/2023, Medium Term Loan and Working Capita

Sr. No.	Particulars	Amount (Rs.)	Amount (Rs.)
1.	Facility Type and Amount	35 Crore M-TL	<u>20 Crore</u> WC - CC
2.	Principal Outstanding	34,99,22,000/-	16,99,98,851/-
3.	Rate of Interest (As per Sanction Letter)	12.50%	12.50%
4.	Repayment Type	Quarterly Installment	Monthly Interest And Principal repayment at the end of Tenure
5.	Interest Pending	2,18,10,206/-	1,02,68,783/-
	Total Outstanding Rs.	37,17,32,206/-	18,02,67,634/-



Sd/-S. B. Mhapuskar (Authorized Officer) Mumbai District Central Co-Op. Bank Ltd.

Plot No.B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra - 400604 Whereas The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred

under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of

powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the

below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal

SYMBOLIC POSSESSION NOTICE

with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.								
Sr. No.		Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch				
1.	Dinesh Dattatraya Jadhav & Savita Dattatray Jadhav- LBNAS00005889491	Flat No. 11, Stilt 2nd Floor, Wing B, Jyoti Pride Apartment, Survey No. 462 / A / 3, Mouje Nashik, Samarth Nagar, Tapovan Road, Near Shreeji Shankar Tower, Maharashtra, Nashik- 422011/ May 24, 2024	January 16, 2024 Rs. 17,91,320.99/-	Nasik				

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: May 30, 2024 Authorized Officer **ICICI Bank Limited**

CHANDNI MACHINES LIMITED

CIN:L74999MH2016PLC279940

Registered Office: 108/109, T. V. Industrial Estate, 52, S.K.Ahire Marg, Worli, Mumbai – 400030 **Extract of Standalone Audited Financial Results for the** Ouarter and Year ended March 31, 2024

				for Earning	
	For the Quarter ended			Year Ended	
PARTICULARS	31.03.2024	31.12.2023	31.03.2024	31.03.2024	31.03.202
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
Total Income from Operations (NET)	4,121.31	3,986.07	80.47	16,679.75	5,197.2
Net Profit/ (Loss) for the period					
(before tax, Exceptional and/or Extraordinary items)	14.36	61.31	52.78	237.93	48.7
Net Profit / (Loss) for the period before tax					
(after Exceptional and/or Extraordinary items)	14.36	61.31	52.78	237.93	48.7
Net Profit/ (Loss) for the period after tax					
(after Exceptional and/ or Extraordinary items)	6.52	45.41	38.68	172.95	34.90
Total Comprehensive Income for the period					
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)					
and other Comprehensive Income (after tax)]	6.52	45.41	38.68	172.95	34.9
Equity Share Capital	322.74	322.74	322.74	322.74	322.7
Other equity (excluding revaluation reserve)				556.67	383.73
Earnings Per Share (before Extra-ordinary items)					
Basic:	0.20	1.41	1.20	5.36	1.08
Diluted:	0.20	1.41	1.20	5.36	1.08
Earnings Per Share (after Extra-ordinary items)					
Basic:	0.20	1.41	1.20	5.36	1.0
Diluted:	0.20	1.41	1.20	5.36	1.0

- The above results were reviewed and recommended by the Audit Committee, for approval by the Board, at its meeting held on 29th May, 2024 and were approved and taken on record at the Meeting of the Board of Directors of the Company held on that date.
- The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Lsitng Obligations and Disclosure Requirments) Regulations, 2015 and SEBI Circular dated July 05,2016.
- The Company is primarily engaged in the business of trading in engineering goods and related items, which are as per Indian Accounting Standard 108 'Operating Segments' is considered to be the only reportable business segment. Therefore, disclosure relating to segments is not applicable and accordingly not made
- Figures for previous quarters / year have been regrouped / restated where necessary.

 The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended 31st March,
- 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone financial results are available on the website of BSE at www.bseinida.com and on the Company's website at www.cml.net.in.

By order of the Board For Chandni Machines Limited J.R. Mehta **Managing Director** (DIN:00193029)

GARWARE गरवार्

Place: Mumbai Date: 29.05.2024

GLOBAL OFFSHORE SERVICES LTD.

Registered Office: 3rd Floor, Prospect Chambers, D. N. Road, Fort, Mumbai - 400 001.

CIN No: L61100MH1976PLC019229 **Extract of Audited Standalone and Consolidated Financial Results** for the Quarter and Year Ended 31st March, 2024

for the Quarter and Tear Ended 313t March, 2024							
						₹ In lakhs	
		Stand	lalone		Consolidated		
	Quarte	er Ended	Year	Ended	Year Ende		
PARTICULARS	31/03/2024	31/03/2023	31/03/2024	31/03/2023	31/03/2024	31/03/2023	
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
Total Income from operations (net)	1,526.64	416.16	3,764.62	2,969.61	4,688.81	5,119.96	
Net Profit / (Loss) for the period (before Tax,							
Exceptional and/or Extraordinary items)	347.43	(327.63)	(439.01)	(4,394.00)	(1,429.70)	(5,321.36	
Net Profit / (Loss) for the period before Tax							
(after Exceptional and/or Extraordinary items)	(10,805.88)	39,381.26	(11,898.18)	17,334.17	3,964.76	38,392.77	
Net Profit / (Loss) for the period after Tax							
(after Exceptional and/or Extraordinary items)	(10,997.99)	39,252.51	(12,095.21)	17,199.57	3,767.19	38,257.12	
Total Comprehensive income for the period							
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)							
and other Comprehensive income (after tax)]	(10,999.51)	39,252.76	(12,094.65)	17,196.23	3,633.46	36,368.49	
Equity Share Capital	2,472.88	2,472.88	2,472.88	2,472.88	2,472.88	2,472.88	
Reserves (Excluding Revaluation Reserve)							
as shown in the Audited Balance Sheet of the							
previous year .	-	-	7,389.95	19,484.60	5,765.94	2,275.04	
Earning Per Share (of Rs.10/- each)							
(for Continuing and Discountinued Operations) -							
1. Basic	(44.47)	158.73	(48.91)	69.55	15.23	127.65	
2. Diluted	(44.47)	158.73	(48.91)	69.55	15.23	127.65	

The financial results have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 29th May, 2024.

The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results filed for the quarter and year ended or March 31, 2024 with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of standalone and consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2024 are available on the Stock Exchanges websites (www.bseindia.com) and the Company's website (www.globaloffshore.in)

> Sd/ M. M. Honkan

Whole Time Director

Place: Mumbai Date: 29th May, 2024

शुद्धिपत्र

दै. नवशक्तिमध्ये २९/५/२०२४ रोजी पान क्र. ४ वर छापन आलेल्या कणाल एस.जैन वकील यांनी जारी केलेल्या जाहीर सचनेमध्ये तळाशी कुणाल एस.जैन, वकील उच्च न्यायालयच्या पुढे पत्ता- प्लॉट क्र. ५६९, निना विहार सी.एच.एस.एल. युनिट नं. ५ १ला मजला, ५वा रोड, खार (पश्चिम) मो. ९८९२९९०२९४

kunaljain2008@gmail.com असे वाचावे.

मागणी सूचना

सिक्युरिटायबेशन अँड रिकन्ट्क्शन ऑफ फायनाग्शिअल ॲसेटस् अँड एफोसीमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरिस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲक्ट) च्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरिस्ट (एन्फोर्सिमेंट) रूल्स, २००२ (सदर रूल्स) च्या नियम ३ (१) अन्वये. सदर ॲक्टच्या कलम १३(१२) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून आयआयएफएल होम फायनान्स ति. (आयआयएफएल एचएफएल) (पूर्वी इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स ति. अशी जात) च्या प्रधिकतः अधिकाऱ्यांनी त्यांना जारी केलेल्या संबंधित मागणी सचनेत नमद केलेली रक्कम चकती करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्यासाठी सद ्रभेरिटच्या कतम १९१९) अन्यये मार्गणी सूचना जारी केली होती. वरील संबंधात, प्रताज्या तार्राखयर्त मारणी सूचनेच्या ताराखेपासून पुढील व्यावासह एकविट वेथील खालील नमुद केलेली रक्कम सदर सूचनेच्या प्रसिम्दीपासून ६० दिवसांत चुकती करण्यासाठी कर्जदारांना याद्वारे पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे. कर्जदार, मारणी सूचना तारखेस थकबाकी रक्कम आणि कर्ज रक्कमेच्या परतफेडीसाठी देऊ केलेले तारण यांचा तपशिल खालीलप्रमाणे:-

मागणी सचनेची तारीख आणि रक्कम तारण मत्तेचे वर्णन करवरा/ मागांच युवच वाताख आगा रक्का त्यांचेतर के वांचे त्या त्यांचेतर के वांचे त्या त्यांचेतर के वांचे त्या त्यांचेतर के वांचे त्या त्यांचेतर के वांचे त्यांचे त्यांचे

आणि परिणामांवर सदर अधिनियमाच्या कलम १३(४) वरील तारण मत्तांच्या विरोधात कार्यवाही करेल. पढील तपशिलाकरिता कृपया शाखा कार्यालयात प्राधिक अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा : कार्यालय क्र. २०३, ३रा मजला, निळकंठ लॅण्डमार्क, विजय सेल्सच्या मागे, ओरियन मॉलच्या मागे, पनवेल - ४१०२०६ क्षेत्र करियोज्ञ करक सावारा . अधाराज्य हर, राज नवरा, निध्यक्ष राज्यकार, भावपा सावाराज्य साराज्य नाराज्य नाराज्य क्षेत्र कपिरिक कार्याच्यः आवआवाराष्ट्रक टॉब्य, प्लॉट क्र. १८, उद्योग विहार, फेन-भि, गुलाब, हरयाना. इकाण : रायगङ दिनांक: ३०.०५.२०२४ ठिकाण : रायगड दिनांक: ३०.०५.२०२४

punjab national bank

मुंबई पश्चिम सर्कल सस्त्र, पीएनबी, प्रगती टॉवर्स, ३रा मजला, प्लॉट क्र. सी-९, जी-ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई-४०० ०५१

ईमेल: cs4444@pnb.co.in

सरफैसी ॲक्ट अन्वये तारण मत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्य नियम ८(६) च्या तरत् विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि गहाणवटदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर/जंगम मिळकत तारण धनको बँका, नावे पंजाब नॅशनल बँक ; पूर्वीची युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि पूर्वीची ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांचेकडे गहाण/प्रभारित आहे. ज्यांचा अन्वयीक/प्रत्यक्ष/सांकेतिक कब्जा संबंधित धनको बँकांच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या संबंधित कर्जदार, गहाणवटदाः आणि हमीदारांकडून वरील नावाच्या तारण धनको बँकांना थकीत कर्जाच्या वसुलीसाठी येथील कोष्टकात नमुद केलेल्या तारखेस ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम संबंधित मिळकतींसमोरिल खालील कोष्टकात नमूद केलेली आहे.

तामा प्रचेचे प्राणिहर

		(117-1-17	। ज नारासा-उ			तारण मत्तच पाराशब्द							
अ. क्र.	शाखेचे नाव खात्याचे नाव	गहाण स्थावर मिळकतीचे वर्णन	ए) सरफैसी ॲक्ट २००२ चा १३ (२) अन्वये मागणी सूचनेची तारीख	ए) राखीव किंमत (लाखात)	ई लिलावाची तारीख/वेळ	तारण धनकोंना ज्ञात भारांचा							
	कर्जदार/गहाणवटदार/ हमीदार, खात्याचे नाव व पत्ते	गहाणदार/ मिळकतीच्या मालकांचे नाव	बी) एनपीए तारखे थकबाकी रक्कम रोजीस	बी) इअर (लिलाव तारखेपूर्वी एमएसटीसी वॉलेट		तपशील							
			सी) सरफैसी ॲक्ट २००२ च्या १३(४) अन्वये कब्जाची तारीख	मध्ये जमा)		संपर्क व्यक्तीचे							
			डी) कब्जाचा प्रकार सांकेतिक/प्रत्यक्ष/अन्वयीक	सी) बोली वाढविण्याची रक्कम		नाव आणि नंबर							
8	सर्कल सखा गुंबई वेस्टर्न सर्कल. से. मुका एंटरप्राईवेस, मे. साईमहल सीएचएसएल, शॉप क्र. १, नदीवाला कॉलनी क्र. २, मालाड पश्चिम, मुंबई – ४००० ६४४. श्री. दिपक कोठारी, श्री. रवी कोठारी, सी. मनिषा कोठारी, एलॅट क्र. २०१, २रा मजला, ई-विंग, मायफेअर मेरिडियन सीएचएस लि., सीटीएस क्र. ७२४ बी, मायफेअर मेरिडियन सीएचएस लि., सीटीएस क्र. ७२४ बी, मायफेअर मेरिडियन आपटेमेंट प्लॉट क्र. ए-२, व्लंज चर्चच्या जवळ, आंबोली, अंधेरी पश्चिम, मुबई – ४००० ५८. सी. रामनिकलाल जैन, श्राप क्र. २, कनिष्का सोसायटी टादीशेठ रोड, मालाड पश्चिम, मुंबई – ४०००६४.	पलंट क्र. २०२, ररा मजला, डी - विंग, मात्रफेअर मेरिडियन इमारत प्लॉट क्र. ए२, सीटीएस क्र. ९२४ली, सीजर रोड, गाव - आविवली अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०० ०५८ क्षेत्र मोजमापित ८५७ ची. फू. बिल्ट अप क्षेत्र श्री. दिएक कोठारी आणि सी. मिनमा दिएक कोठारी यांच्या नावातील. https://hapk.in मिळकत आयडी: पीयुएनबीसीएसमुकेश २०२ वंक लांच्याकडे उपलब्ध असलेली सर्व शक्य माहिती देईल/उघड करेल, परंतु बोलीदारांनी मिळकतीच नामाधिकार, नोंदणी औपचारिकता, मिळकतीच्या प्रत्यक्ष क्षेत्र, विहाद प्रमाणपत्राची उपलब्धता, बांधकामाचा दर्जा, इ. च्या संबंधात त्यांचे स्वतः तपास करावा. वरील सूची फक्त सूचनात्मक असून तपशीलवार नाही.	ए) ०१-०५-२०२२ बी) रु. ६,७९,८२,०७९.३६ अधिक पुढील व्याज आणि प्रभार बजा बसुली. सी) १३-१०-२०२२ डी) सांकेतिक (प्रत्यक्ष कब्जा घेण्यासाठी आदेश प्राप्त)	ए) रू. २,०१,५०,०००.०० बी) रू. २०,१५,०००.०० सी) रू. १०,०००.००	१८-०६-२०२४ स. १०:०० ते दु. ०४:००	प्रदान न केलेले सोसायटी धकीत निर्वाह, न भरतेले यूटीलिटी बिल्स इ. कोणतेही इतर भार प्राधिकृत अधिकारी यांना ज्ञात नाही ९९३५१८९९४३ ७९८४०३२२९३ ८९७६९७३३४९							
?	सर्कल सक्षा मुंबई चेस्टर्न सर्कल. श्री. लिलत सुर्रंद्र तेजवानी, सौ. द्वितीका लिलत तेजवानी सी २१० लोक आंगण, शास्त्री नगर, मुलुंड कॉलनी, मुलुंड पश्चिम, मुंबई - ४०००८२	फ्लॅंट ३०१ क्षेत्र मोजमापित ६४० चौ. फू. चटई आणि ३०२ क्षेत्र मोजमापित ६४० चौ. फू. चटई, ३रा मजला, बी-विंग, साई स्वर्ग ३, इमारत, राजपुत मॉल, काशिवाडी, बोइंसर, तारापूर, रोडच्या जवळ, पास्थळ बोईसर पूर्व, पालघर ४०१-५०४. एक्णूण १२८० चौ. फू. चटई. श्री. लिलत सुरॅंद्र तेजवानी, सौ. हितीका लिलत तेजवानी यांच्या नावातील. https:///bapt.in मिळकत नायडी: पीयुएनबीसीएसलिलत बँक त्यांच्याकडे उपलब्ध असलेली सर्व शक्य माहिती देईल/उघड करेल, परंतु बोलीदारांनी मिळकतीच नामाधिकार, नोंदणी औपचारिकता, मिळकतीच्या प्रत्यक्ष क्षेत्र, बहिबाट प्रमाणपत्राची उपलब्धता, बांधकामाचा दुर्जा, इ. च्या संबंधात त्यांचे स्वतः तपास करावा. वरील सूची फक्त सूचनात्मक असून तपशीलवार नाही.	ए) १४-११-२०२२ बी) ह. ५७,५८,२१४.४४ अधिक पुढील व्याज आणि प्रमार वजा वसुली. सी) २३-०८-२०२ डी) सांकेतिक (प्रत्यक्ष निरीक्षण दिनांक ०८ जून, २०२४ रोजी, वेळ दु. १२:०० ते दु. ०२:००) संपर्क व्यक्ती: श्री. सत्यप्रकाश तिवारी (मोबाईल ०७०२८७४६७५२) (वरील व्यक्ती ही बँकेची कर्मचारी नाही आणि ते केवळ मिळकतीची तपासणी करण्यासाठी समन्वय/सुविधा देण्यासाठी अधिकृत आहेत).	ए) रु. ५२,००,०००.०० बी) रु. ५,२०,०००.०० सी) रु. ५,०००.००	१८-०६-२०२४ स. १०:०० ते दु. ०४:००	प्रदान न केलेले सोसायटी थकीत निर्वाह, न भरलेले युटीलिटी बिल्स इ. कोणतेही इतर भार प्राधिकृत अधिकारी यांना ज्ञात नाही ९९३५१८९१४३ ७९८४०३२२९३ ८९७६९७३३४९							
	1		्रया अटी आणि गर्ती	1									

विक्री सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ मधील विहित अटी आणि शतीं आणि खालील पुढील अटीच्या अधीन राहील.

. लिलाव विक्री ''ई-लिलावामार्फत ऑनलाईन'' करण्यात येईल पोर्टल https://mstcecommerce.com, २. इच्छुक बोलीदार/खरेदीदाराना त्यांचा मोाबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरुन पोर्टल (https:www.mstcauction.com) वर नोंदणी करण्याची विनंती करण्यात येत आहे. पुढे त्यांना आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करण्याची विनंती करण्यात येत आहे. ई-लिलाव सेवा पुरवठादारांनी एकदा केवायसी दस्तावेजाची पडताळणी केल्यावर (२ कामकाजाचे दिवस लागू शकतात) इच्छुक बोलीदार/खरेदीदारांनी पोर्टल मधील ई-लिलावाची तारीख आणि वेळेपूर्वी त्यांच्या ग्लोबल इमडी वॉलेट ऑनलाईन पध्दतीने वापरून इअर रक्कम हस्तांतर करायची आहे. नोंदणी, केवायसी दस्तावेजांची पडताळेणी आणि वॉलटमध्ये इअरचे हस्तांतर हे लिलावापूर्वी पुरेशा आधी करणे आवश्यक आहे. ३. वरील नमूद नुसार इसारा अनामत रक्कम (इअर) ३ माध्यमाने म्हणजेच, एनईएफटी/रोख/बोलीदारांच्या ग्लोबल ईएमडी वॉलेट मार्फत हस्तांतर (https:www.mstcecommerce.com) मधून चलन जनरेट केल्यानंतर ऑनलाईन भरायचे ओहे. कोणत्याही शेड्युल्ड कमर्शियल बैंकेतर्फे एनईएफटी करता येईल. परंतु रोख/हस्तांतर साठी पंजाब नॅशनल बैंकेचे शाखेला भेट द्यावी. इअर इतर मार्गाने जसे की चेक द्वारा स्विकारले जाणार नाही. ऑनलाईन इअर न भरणा केलेले बोलीदारांना इ-लिलावामध्ये सहभाग होऊ देणार नाही. इअर वर व्याज मिळणार नाही. ४. ई-लिलावासाठी फ्लॅटफॉर्म (https://mstcecommerce.com) ई-लिला सेवा पुरवठादार मे. एमएसटीसी लिमिटेड ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय आहे २२५-सी, ए. जे. सी. बोस रोड, कोलकाता– ७०००२० (संपर्क फोन आणि टोल फ्री नंबर ०७९–४१०७२४१२/४११/४१३ किंवा १८००-१०३–५३४२) यांच्याद्वारे पुरविण्यात येईल. इच्छुक बोलीदार/खरेदीदारांनी ई-लिलाव सेवा पुरवठदारांची वेबसाईट वर व्याज मिळणार नाही. ४. ई-लिलावासाठी फ्लॅटफॉर्म (https://mstceco https:www.mstcecommerce.com) येथे ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. सदर सेवा पुरवठादार पोर्टलवर ऑनलाईन डेमॉन्स्ट्रेशन/प्रशिक्षण सुघ्दा पुरवतील. ५. विक्रीच्या सर्वसाधारण अटी आणि शर्ती समाविष्ट विक्री सूचना खालील वेबसाईटस्/वेब पेज पोर्टल मध्ये उपलब्ध/प्रकाशित केली आहे. (१) https://www.ibapi.in (२) https://eprocure.gov.in/epublish/app (३) http://www.mstcecommerce.com/ (४ www.pnbindia.in, ६. ई-लिलाव सहभागी होण्यासाठी इच्छुक ई-लिलाव eBkray-आयबीएपीआय पोर्टल (https://www.ibapi.in) वरुन सदर ई-लिलावाशी संबंधित विक्री सूचना, ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती, ई-लिलावाच्या परिचालन भागावरी हेल्प मॅन्युअल विनामूल्य डाऊँनलोड करु शकतात. ७. इच्छुक बोलीदार/खरेदीदारांना त्यांचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी वापरुन पोर्टल (http://www.mstcauction.com) वर नोंदर्ण करण्याची विनंती करण्यात येत आहे. पुढे, त्यांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करावा. ई-लिलाव सेवा पुरवठादारांनी एकदा केवायसी दस्तावेजांची पडताळणी केल्यावर (२ दिवस लागू शकतात) इच्छव बोलीदार/खरेदीदारांनी त्याचा ग्लोबल इएमडी वॉलेट वापरून इअर रक्कम हस्तांतर करायची आहे. त्याच्या वॉलेटमध्ये पुरेशी इअर असल्यानंतरच फक्त इच्छुक बोलीदारांना ई-लिलावाचा तारखेस बोली करणे शक्य होईल. ८ बोलीदारांच्या ग्लोबल वॉलेटमध्ये बोलीच्या वेळी पुरेशी शिल्लक असणे आवश्यक आहे. (>=इअर रक्कम) ९. लिलावाच्या दरम्यान बोलीदारांना मागील बोली केलेल्या बोलीवर अंतर्गत बोलीने प्रस्ताव वाढविण्याची परवानर्ग देण्यात येईल आणि किमान बोली रक्कम वाढविणे हे बोलीदारांच्या मागील उच्चतम बोलीसाठी बोली वाढविण्याच्या रकमेनसार असणे आवश्यक आहे. उच्चतम बोलीचा प्रस्ताव देण्यासाठी बोलीदारांना दहा मिनिटांच्या वेळेर्च सवानगी देण्यात येईल आणि मागील उच्चतम बोलीसाठी दहा मिनिटांच्या समाप्तीनंतर कोणत्याही बोलीदारांकडून उच्चतम प्रस्ताव न आल्यास ई-लिलाव बंद करण्यात येईल. १०. विक्री सूचना, ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती ई-लिलावाच्या परिचाळीत भागावरील हेल्प मॅन्युअल वाचणे आणि त्याचे काटेकोरएणे पालन करणे ही इच्छुक बोलीदारांची जबाबदारी राहील. (१) ई-लिलाव प्रक्रियेदस्प्यान किंवा पूर्वी कोणतीही अडचण किंवा मदत ही असल्यास आमचे ई-लिलाव सेवा पुरवठादार (https://www.mstcecommerce.com) यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीना संपर्क करू शकतात. ज्याचा तपशील ई-लिलाव पोर्टल वर उपलब्ध आहे. ११. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ई-लिलाव अंतिम केल्यावर फक्त यशस्वी बोलीदारांना एसएमएस/ईमेल मार्फत आमच्या वरील उछ्लेखित सेवा पुरवठादार कळविण्यात येईल. (त्यांनी दिलेल्या/सेवा पुरवठदारांकडे नोंदणीकृत मोबाईल क्र./ईमेल पत्यावर). १२. तारण मत्त राखीव किंमती खाली विकली जाणार नाही. १३.किमान (पहीली) बोली राखीव किंमत अधिक एक वाढीव बोली रक्कम असेल. त्यानंतर, बोलीदारांनी जाहीरातीत कळवलेल्या वाढीव बोली रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढवावेत जर बोली लिलाव समाप्तीच्या वेळैच्या शेवटच्या ५ (पाच) मिनिटांमध्ये लावली तर, समाप्तीची वेळ आपोआप ५(पाच) मिनिटांनी वाढेल. १४. यशस्वी बोलीदाराचे येथे देय ''प्राधिकृत अधिकारी, पंजाब नॅशनल बँक, खाते (खाल्याचे गव)'' च्या नावे शेडयुल्ड कमर्शियल बँकेने जारी केलेल्या बँकर्स चेक/डिमांड ड्राफ्ट स्वरुपात त्याच दिवशी किंवा पुढील कामकाजाच्या दिवसाअगोदर जमा केलेली इअर वजा करून बोली रकमेच्या २५% (पंचवीस टक्के) जमा करणे आणि उर्वरित स्कम लिलावाच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. विहित वेळेत वरील नमूद रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास यशस्वी बोलीदारांनी जमा केलेली रक्कम बँकेद्वारे जम करण्यात येईल आणि प्राधिकृत अधिकाऱ्याना मिळकतीचा पुन्हा लिलाव/विक्री करण्याचे स्वातंत्र्य राहील आणि कसूरवार बोलीदारांची विक्री मोबदल्याचे केलेले प्रदान हे आयकर अधिनियम १९६१ च्या कलम १९४-१ए अंतर्गत टीडीएसच्या अधीन राहील आणि टीडीएस बोली रक्कम संपुर्ण जमा करताना/बोली रक्कमच्या उर्वरित ७५% जमा करते वेळीच यशस्त्र बोलीदाराने भरायचे आहे. १६. योग्य न वाटल्यास सर्व बोली फेटाळण्याचे किंवा कोणतीही बोली स्वीकारण्याचे किंवा कोणतेही कारण न देता लिलाव पुढे ढकलण्याचे/रद/तहकूब/खंडित करण्याचे किंवा शातींमध्ये फेरफार करण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकारी राखून ठेवत आहेत आणि त्याबाबतीत त्यांचा निर्णय अंतिम असेल. १७. सदर विक्री ही प्राधिकृत अधिकाऱ्यांना बोली किंवा निविदा किंवा दरपत्रक किंवा प्रस्तावामध्ये उच्चत्तम विक्री किंमत प्रस्ताव दिलेल्या. खरेदीदाराच्या नावे निश्चित करण्यात येईल आणि ती तारण धनकोंद्वारा निश्चितिच्या अधीन असेल. १८. विक्री प्रमाणपत्र अधिनियमाच्या तरतुरीनुसार संपूर्ण बोली रक्कम जमा केल्यावर यशस्वी बोलीदारांच्या नावे जारी करण्यात येईल. १९. मिळकती ''जे आहे जेथे आहे तत्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्वाने'' आणि ''जे काही आहे तेथे आहे तत्वाने'' विकण्यात येईल. २०. वर परिशिष्टात वर्णन केलेले तारण मत्तांचे तपशील प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत. परंतु ह्या उद्योषणेतील कोणत्याही तुटी, उणिवा किंवा गैरविधानांसाठी प्राधिकृत अधिकारी उत्तर देण्यास बांधील नसतील. २१. बोली सादर करण्यापूर्वी मत्ता आणि विनिर्देशावा निरिक्षण आणि स्वतःचे समाधान करणे ही बोलीदाराची जबाबदारी राहील. बोलीदार दिलेल्या तपशिलानुसार व्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यासह चर्चा करून मिळकतीचे निरिक्षण करावे. २२. सर्व वैधानिक थकबाकी/अनुषंगिक अकार/नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क, कर इ.सह अन्य देणी खरेदीदारांनी भरावयाची आहेत. २३. बँकेला ज्ञात अन्य कोणताही भार माहित नाहीत. ई-लिलाव केल्या जाणाऱ्या मिळकतींच्या (ई-लिलाव) संबंधातील सरकार किंवा अन्य कोणाला देणे असलेले अन्य आकार, धारणाधिकार, भार किंवा अन्य कोणतीही थकबाकी ह्यासाठी प्राधिकृत अधिकारी किंवा बँक जबाबदार नसेल. मिळकत कर, वीज बील इ.च्या थकबाकी, वैधानिक देण्यांसह मिळकतीवरील भाराबाबत स्वतंत्र चौकशी करण्याचा सह्या इच्छक बोलीदारांना देण्यात येतो. २४. बोलीदारांनी योग्य इंटरनेट कनेक्टिव्हिटी, पॉवर बॅक अप इ.ची खात्री करावी. इंटरनेट फेल्यअर. पॉवर फेल्यअर किंवा तांत्रिक समस्य णारी कारणे/आकस्मिकता ह्यासाठी बँक जबाबदार नसेल. २५. एक प्रतिनिधी नियुक्त करून स्वत:ची बोली लाबून लिलावात सहभागी होण्याचा पर्याय कँ कृपया https://www.ibapi.in, https://eprocure.gov.in/epublish/app, http://www.mstoecommerce.com/, आणि www.pnbindia.in. २६. किमान (पहीली) बोली राखीव किंमत अधिक एक वाढीव बोली रक्कम असेल. त्यानंतर, बोलीदारांनी जाहीरातीत कळवलेल्या वाढीव बोली रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढवावेत. जर बोली लिलाव समाप्तीच्या वेळेच्या शेवटच्या ५ (पाच) मिनिटांमध्ये लावली तर, समाप्तीची वेळ आपोआप ५(पाच) मिनिटांनी वाढेल. २७. सदर विक्री निम्नस्वक्षरीकारांद्वारे ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर दिलेली वेबसाईट https://www.mstcecommerce.com येथे १८ **जून, २०२४ रोजीस स. १०.०० ते दु. ०४.००** घेण्यात येईल. २८. बँव तिच्याकडे उपलब्ध सर्व शक्य माहिती उघड/जाहीर करेल तथापि बोलीदारांनी मिळकतीच्या नामाधिकार, नोंदणी औपचारिकता, मिळकतीच्या खरेखुरे प्रत्यक्ष क्षेत्रफळ, वहिवाट प्रमाणपत्राचे उपलब्धता, बांधकाम दर्जा इ., संबंधित त्यांनी स्वतः तपास करावा. वरील सूची फक्त सूचक असून आणि परिपूर्ण नाही. सांकेतिक कब्जा मधील मिळकतीसाठी बोली लावणारे बोलीदारांने असा गृहित धरले पाहिजे की मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा घेण्यामध्ये समाविष्टीत जोखीम जसे की कोर्ट कमीशनर्स, सहाय्यक निबंधक, पोलिस सुरक्षा यांची उपलब्धता, कोणत्याही न्यायालय/डीआरटी द्वारे कोणत्याही स्थगिती असू शकेल. वरील सूची फक सूचक असून आणि परिपूर्ण नाही. २९. यशस्वी बोलीच्या पकरणात आणि विहित कालावधीत किंवा पर्ण आणि अंतिम बोली रकमेचा प्रदानाच्या प्राप्ती नंतर, जर बोलीदारांनी विक्री प्रमाणपत्र नोंटणी करण्यास पसंत केल्यास तर खर्च, मुद्राक शुल्क, इतर नोंदणी, कायदेशीर खर्च फक्त बोलीदारांनी सहन करावा लागेल आणि मूळ मिळकत दस्तावेज सदर विक्री प्रमाणपत्राच्या नोंदणी आणि नोंदणीकृत विक्री प्रमाणपत्र सह संपूर्ण बोली रकमेवर टॅक्स डिडक्टड ॲट सोर्स च्या बाबतीत बोलीदारांने रितसर सही केलेल्या फॉर्म १६वी सादर केल्यानंतरच दिले जाईल. सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनाशियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या नियम ८(६) सहवाचन कर्जदार/हमीदारांना यादारे सचना केले जाते की. विक्री करण्यापर्वी कोणत्याही वेळी थकीत देय/खर्च/प्रभार/परिच्या भरणा करून ताराण मत्तेचा वियोचन्यासाठी हक्कदार असले. कसर केल्यास मिळकतीचे लिलाव/विक्री केला जाईल आणि उर्वरित देय, काही असल्यास, त्यांच्या कडून व्याज आणि खर्चसह वसूली केला जाईल.

२२ मे २०२४

अ. क्र.

जिल्हा बीड

पूर्वेला : युनूस बेग यासिन बेग यांची जमीन

दक्षिणेला : रामनाथ त्रिफळे यांची जमीन

. पश्चिमेला : शौकत बेग / दौलत बेग यांची जमीन

दिनांक : ३०-०५-२०२४ ठिकाण : मुंबई

(तारण धनको)

जाहीर नोटीस

हया नोटीसीव्हारे तमाम जनतेस कळविण्यात येत

की, गाव मौजे खोचिवडे, ता. वसई, जिल्हा पालघर येथील स.नं. ४८ब/५, एकूण क्षेत्र ५.००.१३ चौ. मी. आकार ५०.०१ पैसे यापैकी श्री. सुरेश एम घोन्सालवीस यांचे मालकीचे क्षेत्र २.४९.४८ चौ. मी. आकार २४.९५ पैसे हि बिनशेती जमीन मिळकत व त्यात असलेला तळमजला + दोन स्टोरेड अस टाईप 'डी' बंगलो ज्याचे क्षेत्र ९६.९४ चौ. मी. हि मेळकत आमचे अशिलांना कायमस्वरूपी विकत देण्याचे ठरविले आहे. तरी सदर मिळकतीबाबत कोणत्याही स्वरूपाची हरकत,अधिकार, वहिवाट शेअर, विक्री, गहाण, लिज, परवाना, बक्षिस कब्जा. बोजा असल्यास तसे लेखी योग्य त्य पुराव्यासह खाली नमूद केलेल्या प-त्यावर भाजपासून ७ दिवसाचे आत कळवावे अन्यथा आपला काहीही हक्क नाही व तो असल्यार आपण सोडला आहे असे समजण्यात येईल व सदर मिळकतीचा व्यवहार पूर्ण केला जाईल याची नोंद घ्यावी.

ॲड. भरत दि. पाटील (खरेदीदाराचे वकील) महेश - २०२, साईप्रसाद को. ऑ. हौ. सोसायर्ट गौळवाडा, वसई (प.), ता. वसई, जि. पालघर.

जाहीर सूचना

तमाम जनतेस याद्वारे सचना देण्यात येते की. कंपनी अधिनियम १९१३ आणि कंपनीच्या तरतदी अंतर्गत समाविष्ट केलेली पब्लिक लिमिटेड कंपनी येथे नोंदणीकत कार्यालय असलेले गेटवे बिल्डिंग, अपोलो बंदर, मुंबई, महाराष्ट्र, इंडिया, ४००००१ अधिक तपशिलवारपणे विर्णित मिळकती मध्ये खाली लिखित परिशिष्ट मध्ये (मिळकत) चे आम्ही महिंद्रा आणि महिंद्रा लिमिटेड **(कंपनी)** चे हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध तपासात

आमच्या अशिलांने सर्व अडचणींपासून मुक्त आणि बाजारपेठ असलेल्या मिळकत केंपनीचे सर्व योग्य नामाधिकार आणि हितसंबंध मिळविण्याचा विचार केला आहे.

सर्व किंवा कोणत्याही व्यक्ती/अस्तित्व/संस्था एका व्यक्तीसह, एक हिंद अविभाजित कटंब. कंपनी, बँक, वित्तीय संस्था, नॉन-बँकिंग वित्तीय संस्था, एक फर्म, व्यक्तींची एक संघटना किंवा व्यक्तींचा समावेश आहे की नाही. सावकार आणि/किंवा लेनदार किंवा कोणतीही सरकारी संस्था/संस्था, मिळकतीच्या संदर्भात मध्ये कोणताही शेअर, हक, नामाधिकार, हितसंबंध, दावा, आक्षेप आणि/किंवा मागणी असल्यास किंवा कोणत्याही भागासंदर्भात काही विक्री, आदलबदल, सुविधाधिकार, गहाण, प्रभार, भेट, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, विभाजन, ट्रस्ट, वारसा, व्यवसाय, फ्लोर स्पेस इंडेक्स, हस्तांतरण विकास अधिकार, ताबा, विकास हक्क, भाडेकरू, उप-भाडेकरू, लीव्ह ॲण्ड लायन्स, धारणाधिकार, देखभाल, अंत्यदान, उत्तराधिकार, मार्गाचा उजवा किंवा सुलभ अधिकार, खटला, कोणत्याही पब्लिक हेतसाठी कोणत्याही कायद्याच्या किंवा न्यायाधिकरण किंवा अधिग्रहण कोर्टचा आदेश किंवा डिक्री, किंवा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसह कोणत्याही अधिसूचित/प्रस्तावित योजनेंतर्गत किंवा अन्यथा, मिळकतीवर किंवा त्याच्यावर किंवा कोणत्याही नोटरीकृत/प्रमाणित सत्य प्रत/मूळ कागदोपत्री पराव्यासह लिखित स्वरूपात याची माहिती

सिरिल अमरचंद मंगलदास, पेनिन्सुला चेंबर्स, पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मंबई ४०००१३ इंडिया येथे खाली निम्नस्वाक्षकरीकडे ही सचना प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत देण्याची विनंती केली आहे, कसूर केल्यास दावा. मागणी. आक्षेप, शेअर, हक्क, नामाधिकार किंवा हितसंबंध. जर काही असल्या, अशा व्यक्तींना माफ केले गेले आहे आणि/किंवा सोडले गेले आले असे मानले जाईल आणि मिळकतील कंपनीचे संबंधित हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध आणि विक्रीयोग्य मानले जाईल, सर्व दावे, मागणी आणि कोणत्याही स्वरूपाच्या बोजांपासन मक्त मानले जाईल आणि आमच्या अशिलांना त्यानुसार मिळकत खरेदी करण्यासाठी पुढे

> परिशिष्ट (मिळकतीचे वर्णन)

गाव आकुर्ली, तालुका गोरेगाव (सालसेट) मधील नोंदणीकृत उप-जिल्हा बांद्रा आणि जिल्हा मंबई उपनगर येथे स्थित आणि असलेले वसलेले बिगर कषी रिक्त जागा जिमन धारक सीटीएस क्र.१७४ई/१ (पूर्वी सीटीएस क्र.१७४ई चा भाग बनत होता), संबंधित सर्व्हे क्र.८५(भाग), ८६(भाग) आणि ८७ए (भाग), मोजमापित सुमारे ८२,९५०.५० चौरर्स मीटर्स (प्रॉपर्टी रजिस्टर कार्ड नुसार) चे ते सर्व भाग आणि विभाग., सदर जमिन *म्*हणजे सीमाबद्ध खालीप्रमाणे

जाईल.

पश्चिमेकडेः १८.३० मीटर्स रूंद डीपी रस्ता, दक्षिणेकडेः संजय गांधी नॅशनल पार्क, पूर्वकडेः संजय गांधी नॅशनल पार्क, उत्तरेकडेः सीटीएस क्र.८७१, ८७३, ८७४ बी/२ आणि ८७४/सी१५ चे पोयसर गाव

सिरिल अमरचंद मंगलदास करिता

भागीदार

जिनल मेहता

प्राधिकृत अधिकारी पंजाब नॅशनल बँक

युनिवा फूड्स लिमिटेड (पूर्वी हॉटेल रग्बी लिमिटेड म्हणून ज्ञात)

सीआयएन: एल५५१०१एमएच१९९१पीएलसी०६३२६५

नोंदणीकृत कार्यालयः २, तळ मजला, ९, देव भुवन, गझधर स्ट्रीट, चिराबाजार, काळबादेवी, मुंबई शहर-४००००२, महाराष्ट्र, भारत वेबसाईटः www.hotelrugby.co.in ईमेल आयडीः rugbyhotel@rediffmail.com संपर्कः ०२२ ६७४७०३८० ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अनु.	तपशिल	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष		
क्र		39.03.7078 39.97.7073		३१.०३.२०२३	39.03.7078	३१.०३.२०२३	
		(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
٤.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	३.५९	-	१९.५३	६.३१	१९.५३	
٦.	एकूण खर्च	8.84	६.०७	१७.७३	১६.৩৩	४७.७३	
₹.	प्रवर्तनातून नफा/(तोटा), अपवादात्मक, अनन्य साधारण बार्बी आणि कर पूर्व	(٥.८६)	(६.०७)	(२८.२०)	(৬१.০৬)	(२८.२०)	
٧.	अपवादात्मक बार्बी	-	-	-	-	-	
ч.	अनन्य साधारण बार्बी	-	-	-	-	-	
ξ.	सर्वसामान्य कामकाजातून नफा/(तोटा), अपवादात्मक आणि अनन्य साधारण बार्बी पश्चात, कर पूर्व	(०.८६)	(६.०७)	(२८.२०)	(৬१.০৬)	(२८.२०)	
७.	कर खर्च	-	-	-	-	_	
۷.	सर्वसामान्य कामकाजातून नफा/(तोटा), कर पश्चात	(०.८६)	(६.०७)	(२८.२०)	(৬१.০৬)	(२८.२०)	
۶.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	-	(६.०७)	(२८.२०)	-	(२८.२०)	
१०.	भरणा झालेले समभाग भाग भांडवल (प्रति शेअर रू. १०/- च्या दर्शनी मुल्याचे)	१४३२.२८	१४३२.२८	१४३२.२८	१४३२.२८	१४३२.२८	
११.	राखीव, मागील लेखावर्षाच्या ताळेबंद अनुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून	-		(१४१५.४७)	(१४८७.०४)	(१४१५.४७)	
	प्रति समभाग प्राप्ती (अनन्य साधारण बाबीं पूर्व आणि पश्चात						
	ए मूलभूत	(0.0080)	(०.०४२४)	०.१९६९	(०.४९६२)	०.१९६९	
	बी सौम्यीकृत	(0,00ξ0)	(0.0838)	०.१९६९	(०.४९६२)	०.१९६९	

वरील वित्तीय निष्कर्ष सह टीपा स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com,www.nseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.hotelrugby.in वर देखील उपलब्ध आहे

> युनिवा फूड्स लिमिटेड करिता आणि च्या वतीने (पूर्वी हॉटेल रग्बी लिमिटेड म्हणून ज्ञात) सही/ शेख हसीना व्यवस्थापकीय संचालक

> > डीआयएन: ०८१४१४००

रूपये लाखात

ठिकाण: हैदराबाद

prese limited Website: www.orientpressltd.com, Email: share@orientpressltd.com.

CIN-L22219MH1987PLC042083

Registered Office: L-31, MIDC Tarapur Industrial Area, Boisar- 401 506, Dist. Palghar (Maharashtra)

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

(₹ in Lakhs, except per share data)

		Quarter Ended			Year Ended	
Sr. No.	Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
NO.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	4,765.79	4,336.14	4,869.95	17,051.31	17,171.72
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	128.78	(67.87)	74.58	(130.30)	(441.85)
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	128.78	(67.87)	74.58	(130.30)	(441.85)
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	96.17	(55.98)	55.82	(106.15)	(338.51)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	94.62	(54.41)	57.14	(102.30)	(332.09)
6	Equity Share Capital	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	ı			5,917.64
8	Earnings Per Share (EPS) (of ₹ 10/- each) * (a) Basic (b) Diluted	0.96 0.96	(0.56) (0.56)	0.56 0.56	(1.06) (1.06)	(3.39) (3.39)
* N	* Not annualised					

Notes:-

- (1) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website. www.orientpressltd.com
- The above Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and thereafter have been approved by the Board of Directors at their meeting held on May 28, 2024.
- (3) The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules. 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and other recognized accounting practices and policies to the extent applicable.

(4) The Previous period / year figures have been regrouped, rearranged and recasted, wherever necessary to make them comparable

On behalf of the Board of Directors For Orient Press Limited R.V. Maheshwari

Chairman & Managing Director DIN :00250378

Date: May 28, 2024

Place: Mumbai

AICICI PRUDENTIAL *** MUTUAL FUND

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: ONE BKC, A - Wing, 13th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (Fast) Mumbai - 400 051: Tel · +91 22 2652 5000 Fax: +91 22 2652 8100 Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Balanced Advantage Fund and ICICI Prudential Equity & Debt Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on June 3, 2024*:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) ^{\$#}	NAV as on May 28, 2024 (₹ Per unit)			
ICICI Prudential Balanced Advantage Fund					
Monthly IDCW	0.07	20.68			
Direct Plan – Monthly IDCW	0.07	24.32			
ICICI Prudential Equity & Debt Fund					
Monthly IDCW	0.16	40.83			
Direct Plan – Monthly IDCW	0.16	63.57			

- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai Sd/-

Date: May 29, 2024 **Authorised Signatory** No. 010/05/2024

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.icicipruamc.com Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness

Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित मुख्य कार्यालय : ''मुंबै बँक भवन'', २०७, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई– ४०० ००१. फोन नं.: (०२२) २२६१ ७१५४-५९ फॅक्स: (०२२) २२६७१५२७ ई-मेल - mumbai@mumbaidistrictbank.com, वेबसाईट -www.mdccbank.com

रजिस्टर्ड पोस्ट ए/डी MDCC/TRML-OILREFNRY/SARFAESI/२०२४/३/१२९३८ कर्जदार/सह कर्जदार/ तारणदार यांना सचना

(सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल असेट्स अँड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ चे कलम १३(२) च्या अनुसार सूचना) तिरुमला ऑडल रिफायनरी पायव्हेट लिमिटेड श्रीमती अर्चना सुरेश कुटे

३. श्री सुरेश ज्ञानोबाराव कुर ४. तिरुमला ऍग्रो इंडस्टीज प्रायव्हेट लिमिटेड पत्ता:- तिरुमला ऍग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड भूमापन क्रमांक १५- ए ए -२, मोची पिंपळगांव.

गाव रोड, बीड- ४३१ १२२ संदर्भ : - दि. ३०/०४/२०२४ रोजीपर्यंत बँकेला येणे बाकी असलेली एकूण रक्कम रु. २५,७६,४२,२९४/- (रुपये पंचवीस कोटी शहात्तर लाख बेचाळीस हजार दोनशे चौऱ्याण्णव मात्र) मागणी नोटीसबाबत

माननीय महोदय,

अ. क्र.

१. आपण वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या कर्ज सुविधांच्या संदर्भात कर्जदार / सहकर्जदार / किंवा तारणदार आहात आणि आपणास जात आहे की मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मर्यादित (यापुढे ज्यांचा उद्घेख बैंक आसा करणात येणार आहे) यांनी कर्ज मंजुरी पत्रात बिस्ताराने नमूद करण्यात आलेल्या अटी आणि शर्तीच्या अनुसार आणास सदरील कर्ज सुविधा मंजूर / वितरित केली आहे जिचा तपशील खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या तालिकेत देण्यात आला आहे, आणि ज्या अटी आणि शर्ती आपण मान्य केल्या आहेत.

ı					
l	अ. क्र.	कर्ज मंजुरी संदर्भ क्रमांक	मंजुरीचा दिनांक	सुविधेचा प्रकार	रक्कम (रु.)
l	٧.	एमबी/कॉर्पोरेट कर्ज विभाग /	०५/१२/२०१९	मध्यम मुदत कर्ज	ξο,οο,οο,οοο/-
ı		एफ- तिरूमला/			
ı		२०१९-२०/ ३१९३			
ı	٦.	एमबी/कॉर्पोरेट कर्ज विभाग /	२७/०३/२०२३	स्थावर आणि मालमत्ता तारण	२५,००,००,०००/-
ı		एफ- तिरूमला/		मुदत कर्ज	
ı		२०२२–२३/१२४५८			
ı				एकण रु.	24.00.00.000/-

आपण आणि तारणदार यांनी व्यक्तिशः तसेच **संयुक्तपणे खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या परिशिष्टात** विस्ताराने वर्णित मालमत्ता बँकेच्या नावे तारण ठेवल्या आहेत आणि त्या संदर्भात प्रतिभृती प्रपत्रे बँकेच्या नावे निष्पादित केली आहेत आणि

त्यासह अन्य कर्ज सुविधा प्रपत्रांचे निष्पादन केले आहे. आमचे असे म्हणणे आहे की सदरील वैधानिक सचना ही आपण घेतलेल्या रू २५,००,००,००० /- च्या संदर्भात कर्ज मंजूरी पत्र संदर्भ क्रमांक एमबी / कॉपोरेट कर्जे विभाग / एफ - तिरूमला / २०२२-२३ / १२४५८ दिनांकित २७ मार्च २०२३ संदर्भात आहे. आम्हाला नमूद करण्यात खेद वाटतो की आपल्या वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या कर्ज खात्याचे व्यवस्थापन आणि कार्यान्वयन समाधानकारक नाही आणि आपण कर्ज करारनामा तसेच मंजुरी पत्रात नमूद करण्यात आलेल्या अटी आणि शर्तींचे पालन केलेले नाही.

आम्हाला हे नमूद करणे आवश्यक आहे की आपले वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेले कर्ज खाते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) यांच्या दिशानिर्देशांच्या अनुसार दिनांक २९/१२/२०२३ रोजी अनुत्पादक मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. दिनांक ३०/०४/२०२४ रोजी खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेली रक्कम आपल्याकडून येणे आहे.

रक्कम (रु.)

तपशील

۶.	सुविधेचा प्रकार आणि रक्कम	२५ कोटी
٦.	मूळ रक्कम येणे	
₹.	व्याज दर (मंजूरी पत्राच्या अनुसार)	१२.५०%
٧.	परतफेडीचा प्रकार	तिमाही हप्ता
ч.	येणे व्याज	२,०१,४२,२९४/-
	एकूण थिकत रक्कम रु.	२५,७६,४२,२९४/-

वरील प्रमाणे नमद करण्यात आलेल्या रु. २५.७६.४२.२९४/ - (रुपये पंचवीस कोटी शहात्तर लाख बेचाळीस हजार दोनशे च मात्र) या रकमेवर पुढील व्याज, दंड व्याज, आकार हे संपूर्ण रक्कम अदा होण्याच्या तारखेपर्यंत लागू असणार आहे.

ही सूचना आपणास निम्नस्वाक्षरीकार यांच्याकडून कर्ज सुविधेसाठी कर्जदार / सह कर्जदार तसेच तारणदार आणि अन तारणदार म्हणून पाठविण्यात येत आहे, जे निम्नस्वाक्षरीकार हे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि त्यांना बँकेने मागणी सूचना . गचे आणि सदरील कायद्याच्या तरतदींच्या अनुसार आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे अधिकार बहा करण्यात आले आहेत.

आम्हाला आपणास सूचित करणे आवश्यक आहे की, सदरील कायद्याच्या कलम १३ (१३) च्या अनुसार आपणास वरील प्रमाणे नमूद् करण्यात आलेल्या मालमत्ता ज्या बैंकेकडे सदरील कर्ज सुविधांसाठी तारण ठेवण्यात आल्या आहेत त्या, य सूचनेच्या तारखेपासून बैंकेच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरित करण्यास किंवा त्यांच्या संदर्भात कोणताही व्यवहा कळवू इच्छितो की, आपण वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या मालमत्ता ज्या बँकेकडे सदरील कर्ज सुविधांसाठी तारण ठेवण्यात आल्या आहेत त्यांच्या संदर्भात कोणताही व्यवहार केल्यास संबंधित व्यवहार सदरील कायद्याच्या अनुसार अवैध मानण्यात येईल आणि त्या शिवाय आम्ही आपणा सर्वांच्या विरोधात व्यक्तिशः अथवा व्यक्तिशः दिवाणी आणि फौजदारी कार्यवाही करू.

वरील प्रमाणे विस्ताराने नमूद करण्यात आलेल्या स्थितीच्या संदर्भात आम्ही आपणास आवाहन करतो की बँकेला येणे असलेली एकूण येणे रक्कम रु. २५,७६,४२,२९४/- (रुपये पंचवीस कोटी शहात्तर लाख बेचाळीस हजार दोनशे चौर्यणव मात्र) जी दिनांक ३०/०४/२०२४ रोजी येणे आहे ती रक्कम ही सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत अदा करावी अन्यथा सदरील कायद्याच्या तरतुर्दीच्या अनुसार आपणा दोघांच्याही विरोधात किंवा आपण सर्वांच्या विरोधात योग्य तो क्रम घेतला जाईल याची नोंद घ्यावी. तसेच वरील प्रमाणे विस्ताराने नमूद करण्यात आलेल्या मालमत्त ज्या बँकेकडे तारण ठेवण्यात आल्या आहेत त्या चल आणि अचल मालमत्तांचा ताबा घेण्यात येईल आणि तत्पश्चात खासर्ग करार किंवा अन्य माध्यमातून त्यांची विक्री करण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी आणि जोखीम आपणावर राहील.

तारण ठेवण्यात आलेल्या मालमत्तांचे परिशिष्ट

आपला विश्वास मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांच्या करिता श्री. समीर बी. म्हापूसक प्राधिकृत अधिकारी

संरक्षित मालमत्तांचा तपशील टायटल डीड क्रमांक/मालकाचे नाव इंडस्ट्रियल भूखंड क्षेत्र ०४ एच ६१ आर तसेच त्यासह कारखाना इमारत तिरूमला एग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कार्यालय इमारत, प्लान आणि मशीनरी, इंडस्ट्रियल शेड, गोडाऊन, सदनिका आणि अन्य बांधकाम, गट क्रमांक १९१, मौजे मालापुरी तालुका आणि नेल डीड दिनांकित २६/०५/२०२२ - प्रपः

उत्तरेला : तिरूमला एग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांची जमीन सही/-एस. बी. म्हापुसक शिक्का



(प्राधिकृत अधिकारी) मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित

क्रमांक बीईडी -१ -२४२७ - २०२२

दिनांकित २६/०५/२०२२